



# महाराष्ट्र शासन राजपत्र

## असाधारण भाग एक-ल

वर्ष ५, अंक १]

शुक्रवार, जानेवारी ११, २०१९/पौष २१, शके १९४०

[पृष्ठे ३, किंमत : रुपये १६.००

असाधारण क्रमांक १

प्राधिकृत प्रकाशन

(केंद्रीय) औद्योगिक विवाद अधिनियम व मुंबई औद्योगिक संबंध अधिनियम यांखालील  
(भाग एक, चार-अ, चार-ब आणि चार-क यांमध्ये प्रसिद्ध केलेल्या अधिसूचना, आदेश व निवाडे यांव्यतिरिक्त)  
अधिसूचना, आदेश व निवाडे.

उद्योग, ऊर्जा व कामगार विभाग

मादाम कामा रोड, हुतात्मा राजगुरु चौक, मंत्रालय

मुंबई ४०० ०३२, दिनांक ११ जानेवारी २०१९

अधिसूचना

महाराष्ट्र माथाडी, हमाल व इतर श्रमजीवी कामगार (नोकरीचे नियमन व कल्याण) अधिनियम, १९६९.

क्रमांक यूडब्ल्यूए. २०१८/प्र.क्र. ११९ /कामगार-५.— महाराष्ट्र माथाडी, हमाल व इतर श्रमजीवी कामगार (नोकरीचे नियमन व कल्याण) अधिनियम, १९६९ (१९६९ चा महा. ३०) (यापुढे “सदर अधिनियम” असे संबोधण्यात येईल) च्या कलम ६ चे पोट-कलम (१) अन्वये प्रदान करण्यात आलेल्या अधिकाराचा वापर करून शासनाने पुणे जिल्हा माथाडी आणि असंरक्षित कामगार मंडळाची (यापुढे “सदर मंडळ” म्हणून संबोधण्यात येईल) स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे ;

आणि ज्याअर्थी, उक्त अधिनियमाच्या कलम ६ पोट-कलम (१) अन्वये प्रशासकीय कारणास्तव मंडळाची पुनर्रचना करण्यास काहीसा कालावधी लागणार असल्यामुळे,

आणि त्याअर्थी, महाराष्ट्र माथाडी, हमाल, व इतर श्रमजीवी कामगार (नोकरीचे नियमन व कल्याण) अधिनियम, १९६९ च्या कलम ६ च्या पोट-कलम (१) (१९६९ चा महा. ३०) सह महाराष्ट्र माथाडी, हमाल व इतर श्रमजीवी कामगार (नोकरीचे नियमन व कल्याण) नियम, १९७० च्या नियम ३ च्या उप नियम (१) च्या परंतुकाअन्वये प्रदान करण्यात आलेल्या अधिकाराचा वापर करून शासन याद्वारे खालील तक्त्यात दर्शविलेल्या रकाना क्र.(१) मध्ये नमूद केलेल्या एक सदस्यीय मंडळाकरिता रकाना क्रमांक (३) मध्ये नमूद केलेल्या दिनांकापासून “एक सदस्यीय मंडळ” स्थापित करित असून खालील तक्त्यात दर्शविलेल्या रकाना क्र.(२) मध्ये दर्शविलेल्या अधिका-याची संबंधित मंडळाचे अध्यक्ष म्हणून नियुक्ती

करीत आहे. तसेच त्यांना मंडळाची सर्व कर्तव्ये नियमाप्रमाणे पार पाडण्यासाठी वा मंडळास प्राप्त असलेल्या अधिकारांचा नियमाप्रमाणे वापर करण्यासाठी प्राधिकृत करण्यात येत आहे.

माथाडी मंडळाचे नाव (१)	अध्यक्ष (२)	दिनांक (३)
पुणे जिल्हा माथाडी आणि असंरक्षित कामगार मंडळ	श्री. सी. बी. जगताप	२ ऑगस्ट २०१८

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

संजय काळभोर,  
कार्यासन अधिकारी.

In pursuance of clause (3) of Article 348 of the Constitution of India, the following translation in English of the Government Notification, Industries, Energy and Labour Department No. UWA. 2018/C.R. 919/Lab-5, dated the 11th January 2019 is hereby published under the authority of the Governor.

By order and in the name of the Governor of Maharashtra,

DR. SHRIKANT L. PULKUNDWAR,  
Deputy Secretary to Government.

**INDUSTRIES, ENERGY AND LABOUR DEPARTMENT**

Madam Cama Marg, Hutatma Rajguru Chowk  
Mantralaya, Mumbai 400 032, dated the 11th January 2019

**NOTIFICATION**

MAHARASHTRA MATHADI, HAMAL AND OTHER MANUAL WORKERS ( REGULATION OF EMPLOYMENT AND WELFARE) ACT, 1969.

No. UWA. 2018/C.R. 919/Labour-5.—Whereas, in exercise of the powers conferred by sub-section (1) of section 6 of the Maharashtra Mathadi, Hamal and other Manual Workers ( Regulation of Employment and Welfare) Act, 1969 ( Mah.XXX of 1969) ( hereinafter referred to as the “ said Act ”), the Government has decided to establish the Pune District Mathadi and Unprotected Labour Board ( hereinafter referred to as the “ said Board ”) ;

And whereas, it will take some more time to reconstitute the said Board as per the provisions of sub-section (1) of the said section 6, for administrative purpose.

Now, therefore in exercise of powers conferred by sub-section (1) of section 6A of the Maharashtra Mathadi, Hamal and other Manual Workers ( Regulation of Employment and Welfare) Act, 1969 ( Mah.XXX of 1969) read with the proviso to sub-rule (1) of Rule 3 of the Maharashtra Mathadi, Hamal and other Manual Workers (Regulation of Employment and Welfare ) Rules, 1970, the Government of Maharashtra hereby constitutes the One Man Board from the date mentioned in column (3) for the One Man Mathadi Board mentioned in column (1) of the Schedule appended hereto and appoints the officer mentioned in column (2) of the said Schedule, as the Chairman, and authorize him to perform all the duties according to the rules and also authorizes him to perform his rightful duties as laid down by the said Board.

*Schedule*

Name of the One Man Mathadi Board (1)	Chairman (2)	Date (3)
Pune District Mathadi and Unprotected Labour Board	Shri C. B. Jagtap	2nd August 2018

By order and in the name of the Governor of Maharashtra,

SANJAY KALBHOR,  
Section Officer.